#### WORTH INVESTMENT & TRADING CO LIMITED

#### CIN: L67120MH1980PLC343455

497/501, Village Biloshi, Taluka Wada, Thane MH- 421303

Tel:- 022-62872900 Email: worthinvestmenttrading@gmail.com Site: www.worthinv.com

# 12<sup>th</sup> August, 2022

To,
The Corporate Services Dept.
BSE Limited.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001.

**Scrip Code: 538451** 

Subject: Newspaper Advertisement in respect of the Meeting of the Board of the Directors

of the Company

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith notice published in the Newspaper (published in Active Times, and Mumbai Lakshadeep), in respect of a meeting of the Board of Directors of the Company to be held on Thursday, 11<sup>th</sup> August, 2022, inter-alia, to consider and take on record the Unaudited Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2022.

Kindly take the same on your records.

Details of the Newspaper Publications are as follows:

- 1. Active Times
- 2. Mumbai Lakshadeep

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For Worth Investment & Trading Co Limited

Nimit Ghatalia

Director

DIN: 07069841

PRATIMA JAYESH DESAI, (Purchasers) And after tremendous search it was untraceable. In the same connection a Missing of property F.I.R. has been lodged at MIRA BHAYANDAR VASAI-VIRAR Police, Virar Police Station, Registration No.10396/2022 on 09-05-2022.

DEVELOPERS (Builder) and 1] MR

JAYESH MATUBHAI DESAI, & 2] MRS

Whoever has find the same. OR any bank or financial Institution have any objection or have any claim, right, title interest shall come forward within 15 days from the issue of this Notice, failing which no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date:11-08-2022

S.K.Khatri, Advocate High Court Flat No.3, Ambika Apartment Near Vartak Hall, Agashi Road Virar (W) Dist: Thane-401303 Mob No. 9325973730

PUBLIC NOTICE My Clients Mr. Raiesh Kantilal Jain &

Mrs. Vanita Rajesh Jain are owners of Gala No. 8, 1st Floor Jaya Industrial Estate Premises C.S.I. at Plot No. (E) Mumbai - 400066 hereinafte referred to as the, "Said Gala No. 08" AND are owners of Gala No. 9, 1st Floor, Jaya Industrial Estate Premises C.S.L. at Plot No.13/15, Carter Road No. 3, Borivali East, Mumbai - 66, hereinafter referred to as the, "Said Gala No. 09".

That original Agreement dated 18/06/1983 executed between Shri Chandrakant M. Mehta as Vendor ir favour of Shri. Jeevanbha Raghaybhai Patel as Purchaser with respect to said Gala No. 08 has been misplaced/lost/not traceable.

Further Original Agreement dated 24/09/1987 and any other associated/chain of Agreements documents executed with respect t the said Gala No. 09 between the periods from 24/09/1987 to 17/01/1994 has been misplaced/lost/no traceable. Furthermore original Share Certificate bearing No. 26 for 5 fully paid up shares of Rs. 250/- bearing to the said Gala No. 09 has beer misplaced /lost/not traceable.
All persons having any claim, charge

of whatsoever nature in respect of th said Gala No. 08 & Gala No. 09 may lodge their claim, objection of whatsoever nature along with requis proof of documents in my Office at 5th Floor, Kundan House, Dattapada Road, Borivali (E), Mumbai - 400066 within 15 days of publication of this Notice, failing which it will be deemed that there is no such claim, right

ADVOCATE URMIL G. JADAV. B. Com, L.L.B., Mumbai. Date: 11/08/2022

# **PUBLIC NOTICE**

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client MRS. KAMLESH RÓHTASH SHARMA, that husband LATE MR. ROHTASH HOTILAL SHARMA purchased Shop No. 3, Ground Floor, in the building known as JAI KRISHNA MANDIR C.H.S. Ltd., situated a Diwanman, Vasai (W), Taluka Vasai District Palghar. My client's nusband LATE MR. ROHTASH HOTILAL SHARMA died or 06.06.2022. My Client have made application to the society for transfer 100% share & share certificate o the said shop from Deceased I ATF MR. ROHTASH HOTILAL SHARMA to her name who is the surviving and legal heir / Successor of the said deceased. Any member any association or association of persons, any Institution or membe of Institute /its Representative having any claim / Right / Title/ Lien . Charge / Interest in any way on the said shop may give in writing to undersigned with the proofs. evidence and supporting documen thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MRS KAMLESH ROHTASH SHARMA.

Sd/-Adv. Nagesh J. Dube Dube House', Opp Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar- 401202 Place : Vasai Date: 11.08.2022

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public a large that Mr. T. Chandran, being the Original member of the Golden Sunrise SRĂ CHS Ltd, is the lawful allottee o Flat No. 403. admeasuring 225 Sq. f Carpet area, 4th Floor, Golden Sunrise SRÁ CHS Ltd, Sant Kakkaya Marg Dharavi Cross Road, Dharavi, Mumba 400 017, by the Slum Rehabilitation Authority on 17/05/2007.

That the Original Agreemen (Kararnama) executed between the Golden Sunrise SRA CHS Ltd, M/s. S K. Shelter the Builder & Developer and Mr. T. Chandran, has been lost/misplaced by Mr. T. Chandran, and in that regard he had lodged online complaint Lost Report No. 25349-2022 dated 09/08/2022 with Shahu Naga Police Station.

That Mr. T. Chandran intends to gift his above said flat to his Son Mr. Shridhar Chandran in consideration of natura love and affection.

Any Person or Persons, legal heirs claiming possession of the said Origina Agreement (Kararnama) or having an adverse claim or interest in the said flat or part thereof should send their claim in writing to the undersigned along with the documentary evidence in support of their claim thereof within 7 days from the publication of the said notice failing which claims if any shall be deemed to have been waived and/or abandoned o given up and the same shall not be

Date: 11.08.2022 Adv. M. Seelan. P Place: Mumbai Seelan & Associates

Room No. 1, Ground Floor Kishore Kuni, N. S. Mankikar Road Opp. Central Labour Institute Sion(E), Mumbai 400 022

#### PUBLIC NOTICE

Ve would like to inform that th llowing Share Certificate of th Malad Co.op. Hsg. Soc. Ltd., Poddai ark, Poddar Road, Malad(East), Jumbai- 400097 Has been lost of misplaced, name of the Holder Shri Nilkanth M. Patil Flat No. 02/19 Share Certificate No. 130, Dated 31st Dec 1969. No. of Share 40 (Forty Shares) of Rs. 50/- each Distinctive los. **6961 to 7000.** If anybody ossess this Share Certificate o aving an advertisement contac Society office within 30 days from the late of this Notice. After which Ouplicate Share Certificate will be ssued.

For The Malad CHS Ltd. Hon. Secretary Place: Mumbai

**PUBLIC NOTICE** Public Notice Is Hereby Given That My Client MRS.
PURNIMA RAMESHCHANDRA DAMANIA has acquired 50% of the right, title and interest in a RESIDENTIAL FLAT PREMISES bearing Flat No. RESIDENTIAL FLAT PREMISES bearing Flat No. 503, 5<sup>th</sup> Floor, B-Wing, Kol-Dongari (Andheri) Co-op. Hsg. Soc. Ltd., Building No. 02, Parsiwada, Sahar Road, Andheri(East) Mumbai: 400 099, admeasuring about 450 Sq. Fts., (Built-Up Area), bearing CTS No. 538-B and 539-Cl2 of Village: Chakala, Taluka: Andheri, Mumbai Suburban District, after the death of the Husband i.e. Co-owner of 50% of the ShRI. RAMESHCHANDRA ZAVERLAL DAMANIA and after the death of the said SHRI. RAMESHCHANDRA ZAVERLAL DAMANIA, my Client i.e. MRS. PURNIMA RAMESHCHANDRA Client i.e. MRS. PURNIMA RAMESHCHANDRA
DAMANIA is the only legal heir and I on behalf of My
client hereby invite claims or objections from the
heir or heirs or other claimants / objector or
objectors to the transfer of the said shares and
interests of the deceased in the abovementioned
Flat Premises to MRS. PURNIMA
RAMESHCHANDRA DAMANIA within a period of
Z days from the publication of this pointies with

AGMESHICHANDRA DAMANIA within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other substantial proofs on support of his / her / their claims / bijections / for transfer of shares and interest of the leceased member in the property in favour of my blent. In default thereof, it will be presumed that no ne has any such right, interest, claim or demand erein and if thereby any such, it has been waived and thereafter no right / claim of any one will be and the leafer no hight? Calain of any one will be entertained and my client will proceed further to acquire the said capital / property in her name i.e. MRS. PURNIMA RAMESHCHANDRA DAMANIA. Place: Mumbai

GIRISH M. JAIN (ADVOCATE HIGH COURT) Shop no, 1188, BMC Colony, Near Savera Theatre, Opp. Sahyog Bank, Sate no. 5, Malvani, Malad (W),Mumbai-95. Mobile No. 9819682710

Date:11.08.2022

## **LOST & FOUND**

"I Mr. Chetan Sohanlal Gorana, misplaced my HSC College Leaving Certificate issued from Shankar Narayan College, situated at Bhayandar East for the academic year 2011.

Whoever found the College Leaving Certificate, kindly inform me on 8097775244 within 1 day or duplicate will be issued."

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. SHIJU THOMAS that Original Conveyance Deed dated 24.03.2021 having Registration No. Vasai 1-7113/2021 dated 24.03.2021 executed betwee the then Purchaser i.e. MR. JOHN JOSEPH COLACO & the ther Vendor i.e. M/S. FORT VIEW DEVELOPERS THROUGH ITS AUTHORISED SIGNATORY MR. HYSON MARSHAL DISILVA in respect of 1) Survey No. **48B** Hissa No. **1** Area (H-R-P) Sq. Mtrs. 2-50-27 Assessment (R-P) 25.03 2) Survey No. **48B** Hissa No. **7** Area (H-R-P) Sq. Mtrs. 2-50-08 Assessment (R-P) 25.01 situated at village Kochivadé, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar, is lost, misplaced and not traceable.

So it is hereby requested that if any person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned original agreement shall return and or handover the original agreement or raise objection at address given below within 14 days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will be done

Sd/-Adv. Nagesh J. Dube Dube House', Opp Bishop House Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar- 401202.

# **52 WEEKS ENTERTAINMENT LIMITED**

CIN: L93000MH1993PLC072467

Regd. TARABAI HALL, 1ST FLOOR, SHIVPRASAD BUILDING 97 MARINE DRIVE , MUMBAI - 400002 email: 52weeksenttid@gmail.com , website: www.52weeksentertainment.con
Tel: 022-40167088, 022-22842127, Fax: 022-22819226
Extract of Unaudited Standalone Financial Results for the

	quarter ended or	n 30th June	e, 2022	(Rs in Lakhs except EPS		
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended June 30, 2022 Unaudited	Quarter Ended March 31, 2022 Audited	Quarter Ended June 30, 2021 Unaudited	Year Ended March 31, 2022 Audited	
Α	Income from Operations	-	-	-		
В	Other Income	-	-	4.78		
1	Total Income		-	4.78		
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(5.66)	(122.86)	(1.75)	(107.4	
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(5.66)	(122.86)	(1.75)	(107.4	
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(5.66)	(198.29)	(1.75)	(182.9	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(5.66)	(198.29)	(1.75)	(182.9	
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	3488	3488	3488	348	
7	Other Equity				(1896.7	
8	Earning Per Share					
	1. Basic	(0.02)	(0.57)	(0.01)	(0.5)	
	2. Diluted	(0.02)	(0.57)	(0.01)	(0.5	

OTES:

The Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2022 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 10th August, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.

These financial results are available on the Company's website www.52weeksentertainment.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board

office, Vasai West, Bassein

Road Thane-401202

SHRIRAM City

Director & CFO DIN: 00443874 SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED

For and on behalf of the Board

CYRUS BHO

Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001. Branch Office: 772 & 872, Building No. 7, Solitaire Park, Chakala, Andheri-East, Mumbai-400093 Website: www.shriramcity.in

# SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorized officer of Shriram City Union Finance Limited under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrowers(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice.

The Borrower(s)/Co-Borrowers(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, the notice is hereby is given Borrower(s)/Co-Borrowers(s)/ Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the authorized officer of Shriram City Union Finance Limited has taken the Symbolic Possession of the mortgaged properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (En

Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on this <b>10th Aug 2022.</b>								
Borrower Name and address	Demand Notice	Description of Property						
(1) M/s. Shree Radhakrishna Shree Radhakrishna Hotel, Gorund Floor and 1st Floor, Raj Rathan Building, 60 feet Road, Bhyander West, Mira Bhayander Muncipal Corportion(Thane Zone-401101 (2) Mr. Ranjith Sadashiv Shetty C-403 Shanta Jyot Shoping Center, ManicKpur near Post office, Vasai West, Bassein Road Thane-401202 (3) Mr. Vijayraj Shridhar Athar.	Rs. 24,50,163/- (Rupees Twenty Four Lakh Fifty Thousand One Hundred And Sixty Three Only) a s on 28.04.2022 under Loan Agreement No. CDBDRTF19030 60002 together with further interest at the	All that piece and aprcel of property bearing Flat No. 403, Situate on the 4th Floor, C Wing in the Building known as "Shanta Jyot Shopping Centre" of the "Shanta Jyot Shooping Centre Co-operative Housing S o c i e t y L T D", Constructed on the land bearing Survey/Hissa No. 8(A)/1, Plot Nos. 4 & 5 of Village						
Flat No 101, Sonam marigold Build 26, G near old Petrol Pump, Mira Road PO, Thane-	contractual rate, within 60 days from the date of	Navghar, Lying and being at Vasai Road( West), Taluka Vasai, District Palghar						
401107 4) Mrs. Veena Ranjit Shetty C-403 Shanta Jyot Shoping Center, ManicKpur near Post	receipt of the said notice. 13(2) Notice Dt.07/05/2022	Boundaries:- East:- Shamrao Vitthal Bank West:- Milan Apartment/Road						

The borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s) in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Shriram City Union Finance Limited for an amount Rs. 24,50,163/-(Rupees Twenty Four Lakh Fifty Thousand One Hundred And Sixty Three Only) as on 28.04.2022 under Loan Agreement No CDBDRTF1903060002 along with further interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section 8 of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

North:- Building

South: - Station Road

Place: : Vasai, Thane Sd/- Authorised Officer Date: 10-08-2022 Shriram City Union Finance Ltd

## PUBLIC NOTICE

LATE SHRI MADHAVA SOMAPPA KARKERA was the Member of the Society i.e. Shree Mahalakshmi Co-operative Housing Society Ltd., (Reg. No: BOM/ HSG/993 of 1965) situated at Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058. The Society has received an application for membership from the legal heir, SMT. YADAVI MADHAVA KARKERA,

No. A-07 in her name. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares of the deceased member in the capital/property of the Society within 15 days with copies of documentary evidence in support of

If no such claims/objections are received within 15 days hereof, the Society will go ahead with the transfer of the Flat/share n favour of SMT. YADAVI MADHAVA KARKERA as per the Bye-laws of the

Society. For Shree Mahalakshmi C.H.S.L. Place: Mumbai Hon Secretary Dt: 11/08/2022

# PUBLIC NOTICE

his is to inform the Public at large that m lients MR. ROHIT OMKAR BHARGAV & MR clients MR. ROHIT OMKAR BHARGAV & MR. ASHOK AMRITLAL DINGWA, are intending purchaser of land bearing survey No. 65/1 & 66/2 admeasuring about 1.24-70 hectare situated at Village- Bapane, Taluka- Vasai, District- Palghar, Maharashtra (hereafter called and referred as "the said land").

All or any person having any rights title, interest, benefits, claims or demand, in or to be land or any part thereof, and/or the floor space index/ floor area ratio, transferrable development rights and development potential in respect thereof, or any part thereof, and/or any of the title deeds in respect of the said land by way of sale, conveyance, transfer exchange, issignment, allotment, exchange, gift lease, sub ease, tenancy, sub tenancy, license, possession use, occupation, mortgage, charge, lien guarantee, trust, inheritance, bequest, succession, family arrangement / settlement easement, maintenance, development rights oint development, sub development development, sou development, development, development, development management, project management, joint venture, collaboration, decree or order of any court of law, agreement, FSI TDR consumption or otherwise howsoever, are hereby required to make the same known in vriting, together with certified true copies of all writing, together with certified true copies or all documentary proof in support thereof, to the undersigned within **Thirty (30) days** from the date of publication hereof, failing which any such purported right, title, interest, benefit, claim or demand, if any, of such person or persons, will be deemed to be waived and/or herefore.

abandoned.
Date: 11/08/2022
R. M. TIWARI (Advocate) Add: Shop No.11, Sanskruti 1 Poonam Vihar Complex, Nea Abhyudaya Bank, Mira Road East

# PUBLIC NOTICE

This is to inform the Public at large that my clients (1) Mrs. Tara Serrao, (2) Mrs. Gladys Anita D'Lima, (3) Reshmi Serrao & (4) Mr. Mikhil Manohar Shetty, are the owners of Shop, bearing Shop No. 8, Ground Floor, Bldg. No. 33/34, Aadeshwar Krupa Co-operative Housing Society Ltd., situated at Shanti Park, Mira Road (E), Thane-401107. The said Shop premises was purchased and owned by the Brother/Mother/Uncle/Grand Mother of my Clients (1) Mr. Tyrenn Pater D'Souza & (2)
Mrs. Mary John D'Souza who expired on
25/01/2000 & 02/05/2018 leaving behind their
Four legal heirs viz (1) Mrs. Tara Serrao, (2)
Mrs. Gladys Anita D'Lima, (3) Reshmi
Serrao & (4) Mr. Nikhil Manohar Shetty. Now (1) Mrs. Tara Serrao, (2) Mrs. Gladys Anita D'Lima, (3) Reshmi Serrao & (4) Mr. Nikhil Manohar Shetty are intending to sal the said Shop premises to (1) Mr. Mano Nikhil Manohar Shetty are missioned with said Shop premises to (1) Mr. Manoj Ramnarayan Dubey, (2) Mr. Vinot Ramnarayan Dubey & (3) Mr. Pramod Kumal Ramnarayan Dubey by executing a registere

agreement for saa.

Any person(s claiming any right, title or claim in respect of the said Shop premises, should intimate me in writing with all documentary evidence, within 15 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived. same has been waived.

Date: 11/08/2022 R. M. TIWARI (Advocate Add: Shop No.11, Sanskruti 1, Poonam Vihar Complex, Near Abhyudaya Bank, Mira Road East, Thane-401107. Mobile No. 9820477029

Notice is hereby given that the share certificate no.31 for five shares bearing Distinctive nos. 151 to 155 of Mahim Machhimar Nagar Bldg No 9 Co-operative Housing Society Limited,gen. Arunkumar Vaidya Marg Mahim Mumbai 400016 Standing in the name of Smt Parvati Shankar Nijap have been reported lost/ Stolen/ misplaced and that an application for issue of duplicate certificate in respect thereof along with police complaint has been made to the society at Mahim Police Station With No. 25030/2022. To whom objection (in writing), if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged, or any loan taken against the flat.

**NOTICE** 

Place: Mumbai Date: 10.8.2022

#### PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned tha my client MR. GAJANAN UTTAN CHAVAN & MRS. SAVITA GAJANAN CHAVAN have agreed to ourchase the Flat No. B 106 on 1s loor in SHREE GANESH VAIBHAN CHS LTD., situated at Ganesi Chowk, Charkop, Kandivali (West) Mumbai - 400067 from MRS, RASHM RAMESHCHANDRA SAMANT.

Any person/ bank/ financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift tenancy, ownership etc. pertaining to the said Flat shall make it known writing to the undersigned with supporting documents within 15 (fifteen) days of the publicatio hereof, failing which any such clain shall be deemed to be non-existent o waived and the sale/purchase transaction shall be completed withou eference to such claim

RAJENDRA B. GAIKWAI Advocate, High Court Room No.D-46, Milap CHSL Plot No.183, Sector-1, Charkon Kandivli (W), Mumbai-40006 umbai Date: 11/08/202 Place: Mumbai

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Public that Original Share Certificate issued by CHARKOP (3) AKSHAY CHS. Ltd. to SMT. GEETA JAGDISH SHETTY bearing Share Certificate No. 27 containing Five Shares of Rs. Fifty each bearing Nos. 131 to 135 for residential property mentioned in the schedule hereto, has beer st/misplaced by MISS, SNEHAL JAGDISH SHETTY and is not traceable. The Complaint of ame has been lodged at Charkop Police Station on 10/08/2022. Lost Report No. 25631/2022. All persons are hereby informed not to deal o rry out any transaction with anyone on the basis f the said missing document. Any person having iny right, title, interest, claim, demand or objection of any nature whatsoever in respect of the said oom, is hereby required to make the same know n writing along with the documentary proof thereof o the undersigned at 612/B-20, Anita CHS. Ltd. Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandiv Vest, Mumbai – 400067 within 15 days from he date of publication hereof, failing which ims if any raised thereafter, shall be deeme o have been given up or waived off.

SCHEDULE DESCRIPTION OF THE PROPERTY ROOM NO. D - 2 in CHARKOP (3) AKSHAY CO-OP HSG. SOC. LTD. situated at PLOT NO. 736 SECTOR-7, ROAD RSC-46, CHARKOP, KANDIVL (WEST), MUMBAI – 400 067 admeasuring 40 sq mtrs. Built-up of Village: Kandivali, Taluka Borivali, Mumbai Suburban District

Sd/- Nitesh D. Achrekar Date: 11/08/2022 Advocate

# **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to all the concerned that the Original Agreement dated 18/07/2022 between I) Mrs. Manali pankaj Raut 2) Mr. Pankaj Sadanand Raut And Mrs. Suvarna Tanaji Gaykwad ir respect of Saphale - Umberpada Grampanchayat Gaothan land & house Grampanchayat Property No. 678, Area 400 Sq. ft being and situated at Village Saphale - Umberpada, Tal. Palghar, Dist. Palghar has been lost, therefore, if any person is having any right, title, claim and interest against aforesaid House the he can take the objection within 14 days from the date of this Public Notice in the office of Rajesh Ramesh Raut, Advocate, at A/2 Shree Balaji Apt., Navali Fatak Road, Palghar (w), Tal & Dist Palghar - 401404.

Place : Indore

Signature (Mr. Rajesh Ramesh Raut) Advocate



# National Steel & Agro Industries Ltd.

Registered Office: 621, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400021 (MH.) Tel.: +91 22 22025098 / 22886267 | Fax: + 91 22 22025084 E Mail: investor\_relations@nsail.com | Website: www.nsail.com CIN: L27100MH1985PLC140379

# EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

	(Rs. in Lacs except EF					
	Quarte	Year Ended				
Particulars	30.06.2022 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)			
Total income from operations (Net)	12,117	24,869	81,505			
Net Profit / (Loss) for the period (Before Tax,						
exceptional and/or Extraordinary items)	(1,524)	(13,414)	(20,354)			
Net Profit / (Loss) for the period before tax						
(After exceptional and/or Extraordinary items)	(1,524)	(13,414)	(24,398)			
Net Profit / (Loss) for the period after tax						
(After exceptional and/or Extraordinary items)	(1,524)	(10,282)	(21,490)			
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after Tax)]	(1,560)	(10,412)	(21,635)			
Equity Share Capital	4,450	4,450	4,450			
Reserves (excluding Revaluation Reserve as						
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-			
Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
(for continuing and discontinued operations)						
1. Basic:	(3.43)	(23.11)	(48.29)			
2. Diluted:	(3.43)	(23.11)	(48.29)			
Note:-						

The aforesaid is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the stock exchanges' website www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website www.nsail.com. For National Steel an Agro Industries Limited Date : August 10, 2022

N00061/2017-2018/10502)

Manoj Khetan Anusha Chandwan **Dushyant C Dave** Resolution Professional Chief Financial Company Secretary (IBBI Regn Number: Officer IBBI/IPA-003/IP-

(Company under Corporate Insolvency Resolution Process

#### **PUBLIC NOTICE**

Ganesh Anant Dhanu (aged 54 years) hereby declare that my Flat No. B-38, 5th Floor, Machhimar Nagar Mahim Koli Co-Op, Housing Society (Kinara) LTD Plot No. 5 C.S.No. 1505, General Arunkumar Vaidya Marg, Near Swami Vivekanand Garden, Mahim Causeway (West), Mumbai 400016. Original Share Certificates Nos. 41, 42, 43, 44, 45 total of five documents, Letters of undertaking etter of Possession, No Objection Certificate (NOC), Appendix 19/B Indemnity Bond Letter etc. are lost If anyone finds it, please contact me on 9819097302/9824536291 within 15 days of publication of this advertisement. DATE: 10/8/2022

#### PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that Late MRS. ARUNA SUMAN KAWADE, was owner of Flat No. 203, 2nd Floor, "NAV LATA KUNJ" CHS LTD., Navghar Road, Bhayandar (E), Thane, who has died on 06-09-2005 leaving behind her only Seven legal heirs as Mr. Suman Ganpat Kawade- Husband (Already died von 01/10/1999) Mrs. Nisha Hemant Gaikwad, Mrs. Manisha Vaman Patil, Mrs. Prerana Prabhakar Jadhav-Daughters, Mr. Kishor Sumant Kawade, Mr. Ashok Sumant Kawade, Sons Mr. Anil Sumant Kawade- Son (Already died on 21/11/2018). After her death, share certificate and Property Tax of said flat are transferred in the name of her daughter Mrs. Nisha Hemant Gaikwad, as other legal heirs have given their no objection to her. As she had made a pplication in society for transfer of said flat in he

name.
All persons, institution and authorities etc. are if having any right, title, interest, claim or demand in or upon said flat being legal heirs or at all or any part thereof are called upon to file their claim in writing to society of to me within one week from this publication, failing which any rights, interest, claim or demand if any shal not be considered or to have been waived and or given up and it is to be understood that there is no claim at all forthe same.

H.R. SHARMA

Date: 11/08/2022 (Advocate High Court

Off- 1, 1st Floor, Pancharatna Bldg, Opp-Bhayanda Rly. Station Bhayandar [East] Thane

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Dhirajlal D. Notaria and Mrs. Pravinaben D. D. Notaria and Mrs. Pravinaben D. Notaria are members in respect of Flat No. C/72 on Ground floor, in the building of the society having below mentioned address, died on 13/10/2009 and 08/08/2015 respectively. Mr. Ajay Dhirajlal Notaria, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. C/72

The society hereby invites claims of objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No. C/72 to Mr. Ajay Dhirajlal Notaria, within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between

8.00 p.m. to 9.00 p.m.
If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye – Laws of the society.

Abhinav Apartment Co-op. Hsg. Soc Ltd. Mathuradas Extenstion Road Kandivali West, Mumbai 400067 Place.: Mumbai

# PUBLIC NOTICE

: 11/08/2022

Notice is hereby given to the Public of behalf of my client Mrs. Manish: Narendra Koticha, the Joint owner wit Late Mr. Naredra Chaganlal Kotich Koticha, expired on july 16, 2015) of Fla No. **304**, 3rd Floor, Building No. B-12, **Th Poonam Nagar Building**, **B-11/12** Co operative Housing Society Limited Opp. Sector 6 & 7, Poonam Nagar, Shan k Phase III, Mira Road (East), Thane 401107 alongwith Share Certificat pearing No. 51, fully paid up Five Shar No. 251 to 255 (inclusive of both) issue by Society in favour of both joint owner, m client is hereby invites claim or objection from heir/s or other claimant/s or objection to transfer of the said flat and Shar Certificate and interest of the deceased member of the said flat in favour of my client, to the undersigned at Advocat Kajal Dedhia at A/402, Sant Sudhama HSL, Shivaji Nagar Road, Vakola Bridg antacruz East, Mumbai - 400055, withi 14 days from the Publication of this notice with the copies of the relevant proofs t support the claim/ objection. If no claim of period, the society shall be at liberty t transfer share and interest of th deceased member in the manner provide under the bye-laws.

Advocate Kajal Dedhi Place: Mumbai Date: 11/08/2022

# Read **Daily Active**

**ACTIVE TIMES** 

#### **PUBLIC NOTICE**

Times

The General Public is hereby in ormed that my client Mrs. Rekha Ramesh Kolhe W/o Late Ramesh chindhu Kolhe, R/o B-302, Furtado Residency Co-Operative Housing Society Ltd., Michael Wadi, Vasai (West), V.V.C.M.C., Village Dhovali, Taluka - Vasai, District Palghar, Maharashtra - 401 201 has disengaged all their relations with their son Mr. Uiwal Ramesh Kolhe due to his bads habits, behavior and mis conduct.

My Client has Voluntarily and know ingly disowned and debarred his said son from all their movable and immovable properties and cut all ties vith him and eternally disowned him from her inhertiance.

Anybody dealing with Mr. Ujwal Ramesh Kolhe will do so at his/her/ their own risk and responsibilities and my client will not be responsible for any act, deed or dealing done by Mr. Ujwal Ramesh Kolhe. Place :- Vasai

Date: 10.08.2022 Sd/

Adv. Satish Kumar Pandey G-2, Tania Rose C.H.S.Ltd Tania Town, Raj Nagar, Near Capital Mall, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 203

#### **NOTICE** LATE MR. DHARMRAJ MAHADEVPRASAD SHUKLA, a Member of

the Dhuri Shital Co.op. Housing Society Ltd Om Nagar, Vasai West , Dist .Palghar -401202 and holding Flat No B-4 'B' Wing, in the building known as' Dhuri Shital 'of the society died on 29.04.2021 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital / property of the Society within a period of 15 days from the publication of this notice , with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of Shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society, if No claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims / objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimant /objectors, in the office of the Society during i s the office hours from the date of publication of the notice till date of expiry of its period...

Chairman / Secretary Dhuri Shital Co.Op.Housing Society Ltd. Vasai West.

#### PUBLIC NOTICE Notice is hereby given that I MRS. SURAIYA

HUSAIN SATHI. I am joint owner along with MR. VINAY GUPTA of room situated at Room No. D-01, situated at Malwani Samuh Chs Itd., Plot No. 136, Rsc- 04, Mhada, Malwani, Malad West, Mumbai- 400095, in the registration district Sub-District of Mumbai Suburban District, Talluka-Borivali, I say that had purchased above said residential room emises from MR. MOHD. FIROZ ABDUL GANI SHAIKH, by executing vide Sale Deed Dated. 07.09.2021, and lodged said Sale Deed for registration bearing Registration No. BRL6-12896-2021, on dated 07.09.2021, bearing its registration receipt no 14102 that I have lost my above original registered Sale Deed Dated. 07.09.2021. If any person or persons will find such daiming any rights, title and interest by way of sale, inheritance, gift, lease, lien, mortgage, ossession, tenancy or otherwise w is required to make the same known to the undersigned within 14 days from the date of nublication hereof otherwise I hereby intend

MRS. SURAIYA HUSAIN SATHI Mob.: 7715053143 Date: 11/08/2022

to sale said premises and such sale shall be

completed without reference to such claim, if

any and the same shall be deemed to have

been waived for all intents and purposes.

**WORTH INVESTMENT & TRADING CO LTD** 

	PHONE NO.: 022-62872900 E-				
	UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR T	HE QUARTI	ER ENDED 3	Oth JUNE,	(Rs. In 000)
			Quarter Ende	d	Year Ended
		:	Previous year ended		
	PARTICULARS	30/06/2022 Unaudited	31.03.2022 Unaudited	30.06.2021 Audited	31.03.2022 Audited
	Revenue from operations	- Ciluanilon			7100000
(i)	Interest Income	8583.65	5045.4	1078.32	16,195.72
(ii)	Dividend Income				· '
(iii)	Rental Income				
(iv)	Fees and commission Income				
(v)	Net gain on fair value changes				
(vi)	Net gain on derecognition of financial instruments				
	under amortised cost category				
(vii)	Sale of products(including Excise Duty)				
(viii)	Sale of services				
(ix)	Others (to be specified) (Closing Stock)				
(I)	Total Revenue from operations	8583.65	5045.4	1,078.32	16,195.72
(ii)	Other Income (to be specified)	0500.05	5045.4	4 070 00	10 105 70
(III)	Total Income (I+II)	8583.65	5045.4	1,078.32	16,195.72
/i)	Expenses Finance Costs		6035.68		6035.68
(i) (ii)	Finance Costs Fees and commission expense		0035.08		0035.08
(iii) (iii)	Net loss on fair value changes				
(iv)	Net loss on derecognition of financial instruments				
(10)	under amortised cost category				
(v)	Impairment on financial instruments				
(vi)	Cost of materials consumed				
(vii)	Purchases of Stock-in-trade				
(viii)	Changes in Inventories of finished goods,				
()	stock-in-trade and work-in- progress				
(ix)	Employee Benefits Expenses	1232.53	2546.81	-	3,273.68
(x)	Depreciation, amortization and impairment				
(xi)	Others expenses (to be specified)	2347.79	-2470.4	309.95	2,634.45
(IV)	Total Expenses (IV)	3580.32	6,112.09	309.95	11,943.81
(V)	Profit / (loss) before exceptional items and tax (III-IV)	5003.33	-1066.69	768.37	4,251.91
(VI)	Exceptional items				
(VII)	Profit/(loss) before tax (V -VI )	5003.33	-1066.69	768.37	4,251.91
(VIII)	Tax Expense:				
ı	(1) Current Tax		1245.67		1245.67
(1)()	(2) Deferred Tax				
(IX)	Profit / (loss) for the period from continuing	5003.33	2212.20	760 07	2 006 24
(X)	operations(VII-VIII) Profit/(loss) from discontinued operations	0003.33	-2312.36	768.37	3,006.24
(X) (XI)	Tax Expense of discontinued operations		1		
(XII)	Profit/(loss) from discontinued operations  (X-XI)			_	_
(XIII)	Profit/(loss) for the period (IX+XII)	5003.33	-2312.36	768.37	3,006.24
(XVI)	Earnings per equity share (for continuing operations)	5000.55	-2012.00	1 700.57	0,000.24
l'^''	Basic (Rs.)	1.53	(0.70)	0.23	0.92
	= :: -: Y: := Y .	1	1 (56)	1 0.20	1 2.00

1) The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its

1.53

meeting held on 10th August, 2022 and also Limited Review were carried out by the Statutory Auditors. Previous period figures have been regrouped/rearranged wherever considered necessary. Status of Investor Complaints (Nos): Opening Balance as on 01.07.2022- Nil; Received during the Quarter-Nil; Disposed off during the Quarter-Nil; Closing Balance as on 30.06.2022-Nil

For Worth Investment and Trading Company Limited

(0.70)

Nimit Ghatalia Director DIN: 07069841 जाहीर सूचना

मी रश्मी रविंद्र पवार, राहणार ई-५, श्री

सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या

गजानन महाराज पथ, बेस्ट नगर जवळ

ओसिवरा, गोरेगाव (प), मुंबई-४००१०४

याद्वारे जाहिर करते कि, इंद्रायणी नागरी निवार गहनिर्माण संस्था. प्लॉट नं. ४. द्योन नं. १

येथील **सदनिका क्र. बी**/ १०, क्षेत्र -३४९.१५

चौ. फूट कारपेट मला जिल्हाधिकारी मुंबई उपनग

यांचे कडील आदेश दिनांक १५/७/२००५ नुसा मागासवर्गीय प्रवर्गातून हस्तांतरीत करणेत आर्ल

आहे. सदरील सदनिका माझ्या वैयक्तिव अडचणींमळे योग्य विक्री किंमत आल्यास म

विकायची आहे. त्याकरिता मागास प्रवर्गातीत

(अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / भटक्य

जमाती ) इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागवित आहे

सबब शासन महसल व वनविभाग यांचेकदिल

निर्णय दिनांक १/६/२०१५ मध्ये दिलेल्य

निर्देशानसार मागास प्रवर्गातील इच्छक व्यक्तींन

आजपासून ३०दिवसांत त्यांच्या जातीच्य दाखल्यासह अध्यक्ष / सचिव इंद्रायणी नागरी निवार

सह गृह. संस्था गोरेगाव, मुंबई यांचेकडे लेखी अज

संपर्क

सदनिका धारकाचा तपशिल

सदनिका धारकाचे नाव : रश्मी रविंद्र पवार

सदनिका धारकाचा पत्ता : ई-५, श्री.

सिद्धिवनायक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.

गजानन महाराज पथ, बेस्ट नगर जवळ,

ओसिवरा, गोरेगाव (प), मुंबई–४००१०४ सदनिका क्र : **बी-१०** 

दुरध्वनी क्र. : ९८२०४१६३९३

ईमेल:- tejvil.pawar@gmail.com

संस्थेचा तपशिल

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे नाव:

डी.पी. आचरेकर (अध्यक्ष)

श्री. आनंद एस. बोढारे (सचिव)

संस्थेचा पत्ता : इंद्रायणी नागरी निवारा को.ऑप.

हौसिंग सो. एनएनपी, प्लॉट नं. ४ झोन नं. १

जन.ए.के. वैद्य मार्ग, गोरेगांव (पूं), मुंबई–६५

दरध्वनी:९८६९२०२२९१/९९६७१३११७४

ईमेल : indrayanisoc@gmail.com

दिनांक: ११.०८.२०२२

स्थान : मुंबई

माझे अशिल **कु. स्नेहल जगदिश शेट्टी**, यांनी दिलेल माहीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्य खालील नमूद मिळकतीचे **चारकोप (३) अक्षय सह. गृह संस्थे** मार्फत **श्रीमती. गीता जगदिश शेट्टी** यांना जार केलेले मुळ **शेअर सर्टिफीकेट नं.२७ चे पाच शेअर्स** प्रत्येकी रू.५० प्रमाणे शेअर नं. १३१ ते १३५ हे माइर अभिलाच्या हातन हरवले / गहाल साले आहे. याबाबतः तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक **१० ऑगस्ट २०२२** रोजी नोंदवली आहे. तक्रार क्र. २५६३१/२०२२. तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाला सापडल्या किंवा मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यांन त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून **१५ दिवसांच्या आत** मला कार्यालय ६१२/बी-२०, अनिता सोसायटी, सेक्टर-६, रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई -४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथा तस कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध. दाव अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

जाहीर नोटिस

# मिळकतीचा तपशिल

रूम नं. डी-२, चारकोप (३) अक्षय सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ७३६, सेक्टर ७, रोड आरएससी-४१ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७ क्षेत्रफळ ४० चौ. मी. बिल्ट अप, गांव : कांदिवली गालुका : बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

सही/- श्री. नितेश दि. आचरेक दिनांक : ११/०८/२०२२ विकल

# हरवले व सापडले

मी श्री. चेतन सोहनलाल गोराना माझ्याकडून शैक्षणिक वर्ष २०११ करिता शंकर नारायण कॉलेज, भाईंदर पुर्व यांच्याकडून वितरीत माझे एचएससी कॉलेज लिव्हींग सर्टिफीकेट हरविले आहे.

जर कोणास कॉलेज लिव्हींग सर्टिफीकेट सापडल्यास कपया मला ८०९७७७५२४४ या क्रमांकावर एका दिवसात कळवावे किंवा दुय्यम प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.



# नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लि.

**नोंदणीकृत कार्यालय:** ६२१, तुलसीयानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र. **दूर**.:+९१ २२ २२०२५०९८/२२८८६२६७ फॅक्स:+९१ २२ २२०५०८४. सीआयएन:एल२७१००एमएच१९८५पीएलसी१४०३७९

ई-मेल:investor_relations@nsail.com			
३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेर	व्रापाराक्षत वित्ताय		छ ईपीएस व्यतिरिक्त
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ (अलेखापरिक्षीत)	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ (अलेखापरिक्षीत)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२११७	२४८६९	८१५०५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१५२४)	(१३४१४)	(२०३५४)
करपुर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबनंतर)	(१५२४)	(१३४१४)	(२४३९८)
करानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेषसाधारण बाबनंतर)	(१५२४)	(१०२८२)	(२१४९०)
कालावधीकरिता एकूण सर्वकथ उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकथ उत्पन्न (करानंतर))	(१५६०)	(१०४१२)	(२१६३५)
समभाग भांडवल	8840	8840	8840
राखिव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूळ २. सीमिकत	(\$.\%) (\$\%)	(२३.११) (२३.११)	(४८.२९) (४८.२९)

**टीपः** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल ३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमृन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsail.com आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबेसाईटवर उपलब्ध

दिनांक: १०.०८.२०२२ ठिकाण: इंदोर दष्यंत सी. दवे ठराव प्राधिकारी

मनोज खेतान अनशा चांदवानी मख्य वित्तीय कंपनी मचिव अधिकारी

(आयबीबीआय रजि क.: आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन000६१/२0१७-२0१८/१०५०२)

नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरित (कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिये अंतर्गत कंपनी)

ठेकाण: मुंबई दिनांक: १०.०८.२०२२ PUBLIC NOTICE

SUMAN KAWADE, was Floor, "NAV LATA KUNJ" CHS LTD., Navghar Road Bhayandar (E), Thane, who has died on 06-09-2009 leaving behind her only Seven legal heirs as Mr Suman Ganpat Kawade- Husband (Already died or Suman Ganpat Kawade- Husband (Aiready died or 01/10/1990) Mrs. Nisha Hemant Gailwad, Mrs Manisha Vaman Patil, Mrs. Prerana Prabhakar Jadhav-Daughters, Mr. Kishor Sumant Kawade Mr. Ashok Sumant Kawade, Sons Mr. Anii Sumani Kawade- Son (Aiready died on 21/11/2018). After he leath, share certificate and Property Tax of said fla re transferred in the name of her daughter Mrs Nisha Hemant Gaikwad, as other legal heirs have given their no objection to her. As she had made a application in society for transfer of said flat in he

All persons, institution and authorities etc. are if havin any right, title, interest, claim or demand in or upon said flat being legal heirs or at all or any part thereo are called upon to file their claim in writing to society or o me within one week from this publication, failing which any rights, interest, claim or demand if any shall ot be considered or to have been waived and or give up and it is to be understood that there is no claim at a H.R. SHARMA Date: 11/08/2022 (Advocate High Court Off- 1, 1st Floor, Pancharatna Bldg, Opp-Bhayanda Rly. Station Bhayandar [East] Thane

# वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेड

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Mr Mohammed Hussain A. H

Indorwala is an owner and member o society in respect of Flat No. 308, wing

- C. 3rd Floor, Green Park C.H.S.L., A

Uttan Road, Bhayander (West), 401 101. The original chain Agreemen

dated 17th September 1990 between M/s. Royal Builders and Moiz A

Khanji & Agreement dated 25th July

1996 between Shri Moiz A. Khanji an

Shri Riyaz Abbas Khambati in respec

of the said flat has been lost/misplaced

Therefore, not to enter into an transaction with any person on basis of

the said lost/misplaced agreement

Further, any person having any claim i

respect of the said flat may inforn

undersigned in writing at 102. Neelar

Accord, Opp. HDFC Bank, 150 Ft

Road, Bhavander (w), within 14 days

from the date of this notice failing which it shall be assumed that, no any person

H. P. Mehta & Associates 2022 (Advocates)

(s) has any claim or objection

नोंदणीकृत कार्यालयः ४९७/५०१, गाव बिलोशी, तालुका वाडा, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०३. दूर::०२२-६२८७२९०० ई-मेल: worthinvestmenttrading@gmail.co

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रुपयं हजारात)		
	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष	
		३०.०६.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३०.०६.२१ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	
	कार्यचलनातून महसूल					
१	व्याज उत्पन्न	८५८३.६५	4084.8	१०७८.३२	१६१९५.७२	
?	लाभांश उत्पन्न					
3	भाडे उत्पन्न					
	शुल्क व कमीशन उत्पन्न					
ı	योग्य मुल्य बदलावरील निव्वळ फायदा					
	एकत्रित शुल्क श्रेणीअंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ फायदा					
,	उत्पादनांची विक्री (उत्पादन शुल्कासह)					
	सेवेची विक्री					
:	इतर (नमुदप्रमाणे)					
	कार्यचलनातून एकूण महसूल	८५८३.६५	५०४५.४	१०७८.३२	१६१९५.७२	
?	इतर उत्पन्न (नमुदप्रमाणे)	८५८३.६५	4084.8	१०७८.३२	१६१९५.७२	
3	एकूण उत्पन्न (१+२)					
	खर्च					
	वित्तीय खर्च		६०३५.६८		६०३५.६८	
	शुल्क व कमिशन खर्च					
	योग्य मुल्य बदलावरील निव्वळ तोटा					
	एकत्रित शुल्क श्रेणीअंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ तोटा					
	वित्तीय उपसाधानांवरील क्षती					
	वापरण्यात आलेल्या साहित्याचा एकूण खर्च					
	व्यापारातील साठ्याची खरेदी					
	वस्तूंच्या यादीतील बदल व्यापरातील साठा (वाढ)/घट					
	कर्मचारी लाभ खर्च	१२३२.५३	२५४६.८१	-	३२७३.६८	
0	घसारा व वसुलीयोग्य खर्च					
१	इतर खर्च (नमुदप्रमाणे)	२३४७.७९	-2800.8	३०९.९५	२६३४.४५	
	एकूण खर्च (४)	३५८०.३२	६११२.०९	३०९.९५	११९४३.८१	
	कर व अपवादात्मक बाबपुर्व कार्यचलनातून नफा/(तोटा)(३-४)	4003.33	-१०६६.६९	७६८.३७	४२५१.९१	
	अपवादात्मक बाब					
	करपुर्व नफा/(तोटा) (५-६)	4003.33	-१०६६.६९	৬६८.३७	४२५१.९१	
	कर खर्च					
	१) वास्तविक कर		१२४५.६७		१२४५.६७	
	२) स्थगित कर					
	अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (७-८)	4003.33	-२३१२.३६	৬६८.३७	३००६.२४	
0	खंडीत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा)					
१	खंडीत कार्यचलनातून कर खर्च					
?	खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा) (करानंतर) (१०-११)			-	-	
ş	कालावधीकरिता नफा/(तोटा) (९+१२)	4003.33	-२३१२.३६	७६८.३७	३००६.२४	
Ę	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत कार्यचलनाकरिता)					
	मूळ (रु.)	१.५३	(0.60)	0.73	0.97	
	सौमिकृत (रु.)	१.५३	(0.60)	0.23	0.92	

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १० ऑगस्ट. २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपरोक्त निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुर्नगठीत व पुर्ननमुद करण्यात आले आहेत गुंतवणूकदारांच्या तक्रारीची स्थितः ०१.०७.२०२२ रोजी प्रारंभी शिल्लक-शून्य; तिमाहीदरम्यान प्राप्त-शून्य; तिमाही दरम्यान निवारण-शून्य; ३०.०६.२०२२ रोजी

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेडकरित

निमीत घटालीय

Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs, Consequently, Financial Results for the quarter ended 31" March 2022, 30th June 2021 and previous year ended 31st March 2022 have been restated to comply with Ind-AS to make them comparable. डीआयएन:०७०६९८४१

The financial results for the quarter ended 30th June 2022 have been subjected to limited review by the statutory auditor of the company. The comparative figures of quarter ended 30th June 2021 and 31st March 2022 and year end figures for 31st March 2022 are not subject to review of the statutory auditor. The above is an extract of the detailed Consolidated Unaudited Financial Results for the

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of

Directors of the Company in their respective meetings held on 10th August, 2022. The Statutory Auditors of the Company have conducted "Limited Review" of the above

As the Company was listed on SME platform of BSE Limited as on 31st December

2021 and migrated to the Main Board on 17th January, 2022. Ind-AS is applicable

Financial Results for the quarter ended 30th June 2022 are in compliance with Indian

Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2022.

व्हीसीय डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएनः एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८

**नोंदणीकृत कार्यालयः** ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा मंदिर लेन. लॅमिंग्टन रोड.

मुंबई-४००००७. दूरध्वनी:९९३००८८२९९, ईमेल:mumbai.vcudata@gmail.com,

वेबसाइट:www.vcupack.in

३० जून, २०२२) रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव

अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

गर्यचलनातून एकूण उत्पन<u>्</u>न

उत्पन्न (करानंतर)

ठिकाण : मुंबई

दिनांक: १०.०८.२०२२

भाणि /किंवा विशेष साधारण बाबपुर्व)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)

राखीव (पनर्मल्यांकित राखीव वगळन)

उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

, कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/-)

रकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष

. मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)

मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)

ालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव

नंपलेली तिमाही

३०.०६.२२

अलेखापरिक्षित

२३.9४

28.84

23.00

23.00

9440.00

0.94

0.94

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.vcupack.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Shreeji

SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED

CIN: L63010MH1994PLC077890 Registered Office: Shreeji Krupa, Plot No. 107, Sector No. 19 C, Vashi, Navi Mumbai- 400705. | Phone: (022) 40746666/ 40746600

Website: www.shreejitranslogistics.com | Email: cs@shreejitransport.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

**Particulars** 

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period

before Tax and Exceptional items

Net Profit / (Loss) for the period

and Exceptional items

Total Comprehensive Income

the previous year Paid-up Equity Share Capital

(Face Value of Rs. 10/- each)

(of Rs. 10/- each)

from 1st April, 2022.

Notes:

Basic & Diluted Earnings Per Share

before Tax, after Exceptional items

Net Profit / (Loss) for the period after Tax

Reserves (excluding Revaluation Reserve

as shown in the Audited Balance Sheet o

Quarter

4654.09

369.59

369 59

270.75

1048.25

(रू.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त

संपलेले वर्ष

39.03.23

लेखापरिक्षि

323.39

394.28

230.68

२३७.८६

9388.00

9440.00

9.43

9.43

श्रीपाल बाफन

(INR in Lakhs)

Year

16657.78

969.95

1209.41

902.78

919 63

2193.37

1048.25

8.61

Quarter

ended 30th ended 30th ended 31st

June, 2022 June, 2021 March, 2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited

3269.42

209.12

209 12

155.80

160.01

1048.25

1.49

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन<mark>:०६४८९८२</mark>

संपलेली तिमाही

३०.०६.२१

. लेखापरिक्षित

२३.६९

23.89

9८.99

96.99

9440.00

0.92

0.92

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

व्हीसीय डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरित

quarter ended 30<sup>th</sup> June, 2022 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full set of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2022 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.shreejitranslogistics.com).

Information of Standalone Audited Financial Results of the Company are as under

	(INR in Lakhs							
Sr. No.	Particulars	June, 2022	June, 2021	Year ended 31st March, 2022 (Unaudited)				
1.	Revenue from operations	4460.08	3245.93	16372.37				
2.	Profit before tax	333.80	203.87	1166.46				
3.	Profit for the period	237.58	151.87	870.64				

For Shreeji Translogistics Limited Place : Navi Mumbai Rajnikant C. Shah - Wholetime Director Date : 10th August, 2022 DIN: 00269109

# 

अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. **दुरध्वनी:** ०२२-६६७६२७२७ / **फॅक्स:** ०२२-६६७६२७३७-३८ ई-मेलः investors@johncockerillindia.com, वेबसाईटः www.johncockerillindia.com टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंग माहिती

नोंदणीकृत कार्यालय:- मेहता हाऊस, प्लॉट क्रमांक ६४, रोड क्रमांक १३, एमआयडीसी,

# याद्वारे सूचना देण्यात आली आहे की कंपनी बोर्डीन मंजूर केल्यानुसार, ४ ऑगस्ट २०२२ पासून कंपनीचे गैर-

कार्यकारी नॉन-स्वतंत्र संचालक म्हणून श्री. सेबॅस्टिन रौसेल यांची नियुक्ती करण्यासाठी एका सामान्य ठरावाद्वारे कंपनी मंगळवार, २ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या सदस्यांची मान्यता

टपाल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर (https://www.johncockerillindia.com), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) (www.evoting.nsdl.com) आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे जेथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत.

दिनांक ८ एप्रिल २०२० च्या सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/ २०२० दिनांक १३ एप्रिल २०२०. सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जन २०२०. दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक कमांक ३३/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक कमांक ३९/ २०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१ चे पालन करून सहकार मंत्रालयाने जारी केलेले ८ डिसेंबर २०२१ रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ आणि परिपत्रक क्रमांक ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, कंपनीने ९ ऑगस्ट २०२२ रोजी ज्या सदस्यांचे ई-. मेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०२२ (निश्चित तारीख) टपाल मतदान सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे पाठवली आहे.

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एनएसडीएलची सेवा प्रदान केली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, १२ ऑगस्ट २०२२ रोजी स.९.०० वा.(भाप्रवे) पासून सुरू होईल आणि सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ५.०० वा.(भाप्रवे) संपेल. त्यानंतर एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग पध्दत अक्षम केले जाईल. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे निश्चित तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या दक्रिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा पत्रव्यवहार रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारेच होईल.

ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये निश्चित तारखेनुसार नोंदवली गेली आहेत, फक्त तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत

एकदा ठरावावर सदस्याने मत दिल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या सभासदांचा ई-मेल पत्ता कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाही, त्यांना टपाल मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी शुक्रवार, २६ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) किंवा त्यापूर्वी नोंदणी करता येईल. https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx या लिंकवर क्लिक करून आणि त्यामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

ई-मतदानाशी संबंधित तपशिलांसाठी, कृपया टपाल मतदान सूचना पहा. काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाहू शकता www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, कृपया श्री. अमित विशाल, सहाय्यक यांच्याशी संपर्क साधा. उपाध्यक्ष - एनएसडीएल किंवा श्री. संजीव यादव, सहाय्यक. व्यवस्थापक evoting@nsdl.co.in वर किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२ ४४ ३० वर कॉल

कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता मे. व्हीकेएम आणि असोसिएटस, कार्यरत कंपनी सचिव श्री. विजय कुमार मिश्रा (सीपी क्र.४२७९) यांची नियुक्ती केली आहे. टपाल मतदानाचा निकाल बुधवार, १४ सप्टेंबर २०२२ रोजी सायं.५.०० वा.(भाप्रवे) किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. तपासनीसाच्या अहवालासह नमूद केलेले निकाल बीएसईला कळवले जातील आणि कंपनीच्या www.johncockerillindia.com वर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील अपलोड केले जातील.

जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडकरिता सही/-

दिनांक : ९ ऑगस्ट २०२२ हरेश वाला कंपनी सचिव ठिकाण: मुंबई

#### **PUBLIC NOTICE** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

A public notice is hereby given, that my client MR.SHYAM KUMAR GUPTA, while travelling by train Virar Railway Station on **09-05-2022**, at about 15.00 p.m. have lost his Original Agreement bearing Flat No. 104, First Floor, "C" Wing, admeasuring 435 Square Feet Super Built up Area, constructed on N.A.Land bearing Survey No.263, Hissa No.1/3, Building known as "VISHNU PRASAD COMPLEX," lying being and situated at Padma Colony, Opp: Utkarsh Vidyalaya Palghar-401303 entered into between M/S. HANSRAJ CONSTRUCTION CO., & DEVELOPERS (Builder) and 11 MR. JAYESH MATUBHAI DESAI, & 2] MRS. PRATIMA JAYESH DESAI, (Purchasers)

And after tremendous search t was untraceable. In the same connection a Missing of property F.I.R. has been lodged at MIRA BHAYANDAR VASAI-VIRAR Police, Virar Police Station, Registration No.10396/2022 on 09-05-2022.

Whoever has find the same, OR any bank or financial Institution have any objection or have any claim, right, title interest shall come forward within 15 days from the issue of this Notice, failing which no claim shall be entertained after the expiry of Notice period. Date:11-08-2022

S.K.Khatri Advocate High Court Flat No.3, Ambika Apartment Near Vartak Hall, Agashi Road, Virar (W) Dist: Thane-401303 Mob No. 9325973730

नोटीस

स्वर्गीय श्री.धरमराज महादेवप्रसाद शुक्ला, धुरी शीतल को.ऑप. हाऊसिंग सौसायटी लिमिटेड. पत्ताः- ओम नगर, वसई वेस्ट, जि.पालघर -४०१२०२ हे सोसायटीचे सदस्य आहेत आणि धुरी शीतल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदर सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक बि-४ बि विंग चे धारक असून यांचे २९.०४.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिद्धीपासून १५(पंधरा) दिवसात सोसायटीच्या भांडवल मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या/दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरवाच्या प्रतिसह मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले -नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हित संबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदी मधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असते. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदर आक्षेपकाद्वारें निरीक्षणाकरीता सोसायटीच्या कार्यालयात सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहेत

अध्यक्ष / सचिव **धुरी शीतल** को.ऑप.हाऊ.सोसा.लिमिटेडकरित ठिकाण : वसई पश्चिम

**SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED** CIN: L51909MH1983PLC166605 Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021

Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.saraswaticommercial.com; Email: saraswati.investor@gcvl.in

Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022

Sr		Standalone				(Rs. In Lakhs except Sr.no 7)				
No		(	Quarter end		Year ended		Quarter ende		Year ended	
		June 30, 2022 (UnAudited)	March 31, 2022 (Audited)	June 30, 2021 (UnAudited)	March 31, 2022 (Audited)	June 30, 2022 (UnAudited)	March 31, 2022 (Audited)	June 30, 2021 (UnAudited)	March 31, 2022 (Audited)	
1)	Total Income	250.05	1,115.14	2,017.53	8,680.70	250.05	1,126.11	2,017.47	8,691.50	
2)	Net profit/ (Loss) for the period before Tax #	(2,882.68)	975.95	1,957.10	8,362.02	(2,882.87)	986.72	1,956.89	8,372.01	
3)	Net profit/(Loss) for the period after Tax #	(2,471.70)	638.74	1,590.77	6,487.90	(2,471.05)	646.85	1,590.56	6,495.23	
4)	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(2,068.62)	6,039.24	3,571.42	13,562.70	(2,067.97)	6,246.47	3,571.21	13,769.16	
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	102.99	102.99	102.99	102.99	102.99	102.99	102.99	102.99	
6)	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)				42,114.72				42,564.61	
7)	Earning per Share (of Rs 10/- each)									
	(a) Basic ( not annualised except year ended)	(239.99)	62.15	155.76	631.25	(239.95)	62.63	155.74	631.69	
	(b) Diluted ( not annualised except year ended)	(239.99)	62.15	155.76	631.25	(239.95)	62.63	155.74	631.69	

# The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods.

1) The above unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 have been reviewed by the Audit committee and on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on August 10, 2022.

2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended. The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's website "www.saraswaticommercial.com."

For and on behalf of the Board of Directors

Directo DIN: 00055823

Dated : August 10, 2022 Place : Mumbai

# MIT WOODS LIMITED CIN: L36101MH1997PLC152192

B-Wing, Office No. 1101, Opp. Reliance Office, Express Zone, W. E. Highway, Malad (E), Mumbai - 400097. Phone: 022 28743377 • Email : contact@sumitwoods.com • www.sumitwoods.com

XTRACT OF UNAUDITED FIN	NANCIAL RESULTS FOR THE QUA	ARTER ENDED 30 <sup>™</sup> JUNE 2022
		Rs in Lakhs

Sr.			Standaione				Consolidated			
No.	Particulars	(	Quarter Ended			Year Ended Quarter Ended				
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	290.58	1228.87	355.50	2177.76	1,327.38	3,165.52	1,154.80	6,686.16	
2	Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional and/or Extraordinary items	52.36	116.05	(49.95)	(90.15)	183.50	(66.50)	(47.86)	(366.00)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	52.36	116.05	(49.95)	(90.15)	183.50	(66.50)	(47.86)	(366.00)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	54.35	114.90	(50.02)	(100.59)	129.34	(94.60)	(67.74)	(502.16)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	54.04	113.46	(49.95)	(101.81)	129.03	(96.04)	(67.67)	(503.38)	
6	Paid up Equity Share Capital	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	
7	Reserves excluding Revaluation Reserves	-	2,205.19	ı	2,205.19	-	2,537.74	-	2,537.74	
8	Earings Per share of Rs 10/- each (Rs.) (Not Annualized)									
	Basic	0.18	0.37	(0.16)	(0.33)	0.51	0.21	(0.13)	(0.30)	
	Diluted	0.18	0.37	(0.16)	(0.33)	0.51	0.21	(0.13)	(0.30)	

EX

1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Yearly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly / Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange

 $http://www.nseindia.com/corporates\ and\ on\ the\ website\ of\ the\ Company\ at\ the\ URL\ http://www.sumitwoods.com/investors.php$ 2) The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 [the Act') read with

3) The above financial results for quarter ended June 30, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors ("Board") in their respective meetings held on August 10, 2022.

Place : Mumbai Date : August 10, 2022

For Sumit Woods Limited (Formerly known as Sumit Woods Private Limited) Sd/-Bhushan Nemlekar (Whole-time Director)

DIN: DIN: 00043824